

15th July, 2022

To,
The Corporate Services Dept.
BSE Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai 400 001.

Security Code: 532456 ISIN: INE070C01037 National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051.

Symbol: COMPINFO

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015

Dear Sir / Ma'am,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith public notice for transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) published in Business Standard having nationwide circulation and in Mumbai Lakshadeep having regional circulation.

You are requested to take above disclosure on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Compuage Infocom Limited,

Hasti Pala

Company Secretary

Place: Mumbai Encl: As above. LANCET STUDY ON COVID DRUG

Glenmark nasal spray cuts viral load by 94% in 24 hrs

SOHINI DAS Mumbai, 14 July

lenmark's nitric oxide nasal spray (NONS), which it sells under the brand FabiSpray in India, reduces the viral load of Sars-CoV-2 in high-risk adult Covid-19 patients by 94 per cent within 24 hours and 99 per cent in 48 hours, according to the results of phase-3 trial of the drug published in The Lancet Regional Health Southeast Asia journal.

Glenmark had conducted the study on 306 vaccinated and unvaccinated adults with symptomatic mild Covid-19 disease across 20 clinical trial sites in India

The trial evaluated a seven-day treatment of NONS, plus the standard of care versus placebo nasal spray and standard of care in

Spike in Covid: 20k fresh cases

Daily Covid-19 cases in India were recorded over 20,000 after a gap of 145 days while the active cases increased to 1,36,076, according to the Union Health Ministry data updated on Thursday.

A total of 20,139 new Covid-19 cases were reported in a span of 24 hours, pushing the total tally of cases to 43,689,989. The death toll climbed to 525,557 with 38 new fatalities. PTI

six times daily as two sprays per nostril for seven days.

"Use of NONS in patients recently infected with SARS-CoV-2 accelerates nasal virus clearance," the study published in *The Lancet* said.

It said the high-risk population (unvaccinated or over 45 years of age, or with one or more comorbidities) demonstrated a 'profound' Sars-CoV-2 RNA burden reduction of

NONS was administered 93.7 per cent at 24 hours and 99 per cent at 48 hours with NONS

"NONS had a rapid effect of viral RNA reduction, i.e., a 7.4 fold greater viral RNA reduction compared to placebo at 48 hours of treatment," the study showed.

Glenmark has tied up with Canadian biotech firm SaNOtize to manufacture, market, and distribute its in India and other Asian markets, Glenn Saldanha, managing director and chief executive of Glenmark, had told Business Standard last year that a major clinical trial by SaNOtize was being conducted in Canada over 4.000 people to see if the drug also works in prevention of Covid-19.It launched the nasal spray in India this February after the drug regulator gave nod to its launch after a local clinical trial.

NONS is designed to kill coronavirus in the upper airways, preventing it from incubating and spreading to the

"It is based on nitric oxide, a natural nanomolecule with of those due for it. proven anti-microbial properties, and which has a direct effect on SARS-CoV-2, the virus causing Covid-19," a company spokesperson has

NIM inclusion of anti-cancer vax may start with 9-14 yr olds

Mumbai, 14 July

Soon, the indigenously developed human-papillomavirus (HPV) vaccine, which prevents cancer-causing infections, may be part of the National Immunisation Mission (NIM). The standing technical sub-committee of the National Technical Advisory Group on Immunisation (NTAGI) has recommended inclusion of the vaccine in the central programme.

Sources say the vaccine may be initially given to girls between the age of 9 and 14 years. "Then it can also be expanded to include boys. With an India-made vaccine now, costs will not be so much of a constraint," said a person close to the development.

Pune-based Serum Institute of India's (SII) quadrivalent HPV vaccine was approved by the country's drug regulator earlier this week. SII has not indicated the pricing yet, but said the launch will be towards



considering inclusion of HPV vaccine in the NIM ■Serum Institute has not

indicated the pricing yet, says will launch the vaccine by 2022-end

■NIM inclusion of HPV was held back due to high prices of foreign vaccines

the end of this calendar year. Doctors say the vaccine can be given to girls up to the age of 26 years, mostly before they become sexually active.

At the moment, two HPV vaccines available in the private market are from foreign manufacturers — Gardasil, manufactured by Merck, and Cervarix by Glaxo Smithkline. SII's entry into this space is expected to bring down the prices significantly. HPV vaccines are now available in the range of₹2,000-3,000 per dose.

The inclusion of this vaccine in the NIM is a significant step in reducing cervical cancer burden among women.

Cervical cancer ranks as the second most frequent cancer among women in India. About 5 per cent of women in the general population are estimated to harbour cervical HPV-16/18 infection at a given time, and 83.2 per cent of invasive cervical cancers are attributed to HPVs 16 or 18. HPV infection is now a well-established cause of cervical cancer and HPV types

16 and 18 are most frequent and responsible for about 70 per cent of all cervical cancer cases worldwide. India has 483.5 million women aged 15 years and older who are at risk of developing cervical cancer. Estimates indicate that every year 123,907 women are diagnosed with cervical cancer and 77,348 die from the disease.

According to the 2011 census, around 114.8 million girls were between the age of 10 and 14 years. The numbers would be slightly different now, however, one can estimate around 100-120 million female children to be in the target age group for HPV vaccination under the NIM.

Sampada Dessai, consultant, gynecologic cancer and robotic surgeon at PD Hinduja Hospital, said vaccination and screening are key tools to prevent cervical cancer. Only 12-15 per cent of the cases of HPV infection and cervical cancer are detected in early stages, as cancer remains asymptomatic

Shapoorii Pallonji & Co exits Eureka, sells 8.7%

Construction major Shapoorji Pallonji and Company has exited from Eureka Forbes after selling its remaining 8.7 per cent stake to the new owner Lunolux, a firm backed by equity private Advent International.

Lunolux acquired 16.8 million equity shares of Eureka Forbes forming 8.7 per cent of the equity share capital of Eureka Forbes from Shapoorji Pallonji and Company on July 12, 2022, said a regulatory update by the manufacturer of the vacuum cleaner and water purifier. "Accordingly, the number of shares held by Pallonji and Shapoorji Company in Eureka Forbes Ltd has reduced from 1.68 crore to nil Equity Shares and the percentage of total share capital held by Shapoorji Pallonji and Company in Eureka Forbes Limited has been consequently diluted from 8.70 per cent to nil per cent," it said.

This is as part of the underlying transaction undertaken pursuant to the share purchase agreement dated September 19, 2021, entered between Lunolux and Shapoorji Pallonji and Co, it added. Lunolux is a special purpose vehicle incorporated by AI Global Investments (Cyprus) PCC Ltd, which operates as the investment hub for Asia for all the funds managed by Advent International.

In September last year, Advent International signed a deal to buy a majority stake in Eureka Forbes Ltd, the consumer durables flagship of the Shapoorji Pallonji Group, for ₹4,400 crore. In April, seven directors from Shapoorji Pallonji and Co resigned from the board of Eureka.

In Loving & Respectful Memory SHRI CHAMAN LAL SETIA Our most revered father Shri Chaman Lal Setia

great Philanthropist and Founder Chairman of Chaman Lal Setia Exports Ltd

passed away last year on July 15, 2021.

In Loving & Fond Memory -





Zubaan Se Dil Tak

MANAGEMENT & STAFF CHAMAN LAL SETIA EXPORTS LTD

AMRITSAR - KARNAL - GURGAON - GANDHIDHAM.

Centre to states: **Ensure second** dose coverage of Sputnik V vax

PRESS TRUST OF INDIA New Delhi, 14 July

The Centre has suggested states to ensure private vaccination centres providing Sputnik V vaccine reach out to beneficiaries for due doses

- both second and precaution-whileensuring availability of the jab. In a letter to states and Union

Territories, Union

Health Secretary

Rajesh Bhushan on Thursday said it has been observed that the uptake of precaution dose of Sputnik V is only 0.5 per cent

Stating that queries have been received by the health ministry about the precaution dose of the Russian vaccine, he referred to an e-mail to all states and Union Territories on May 5 mentioning that those who got two doses of the vaccine may be administered precaution jab using Component 1 of Sputnik V in private Covid vaccination centres.

Referring to a July 6 order, Bhushan said the interval between the second and precaution doses has now been reduced to six months or 26 weeks for all vaccines.

To increase the uptake of precaution dose of Sputnik V

vaccine by beneficiaries who are due for it, the health secretary urged states to ensure the availability of the Sputnik V vaccine (Component 1) and the functionality of private Covid vac-

cination centres. "Private CVCs (Covid vac-

cination centres), which were providing Sputnik V vaccine, may reach out to due beneficiaries to receive the due doses (both second and precaution dose). Targeted communication may be established for the due beneficiaries of the precaution dose of Sputnik V. "I look forward to your support so that benefit of precaution done is extended to all beneficiaries due or overdue for it," Bhushan said.

Now, all-in-one **RT-PCR** test for Zika, malaria

Pune-based Mylab Discovery Solutions, credited with developing India's first indigenous Sars-CoV-2 RT-PCR and the first rapidantigen test home kit, has launched first combined RT-PCR test kit for monsoon diseases. It can differentiate between malaria, Chikungunya, dengue, Zika, Leptospirosis and Salmonellosis bacterial species, Leishmaniasis. BS REPORTER

Syngene signs drug deal with Zoetis

Biocon arm Syngene International has signed a 10-year agreement to develop the drug substance for Librela, a monoclonal antibody used to treat oste-oarthritis in dogs, with USbased animal health firm Zoetis. "This paves the way for development of other molecules and is likely to be worth up to \$500 million to Syngene over 10 years," BS REPORTER

Wipro Consumer to enter packaged food biz in India

SHARLEEN D'SOUZA Mumbai, 14 July

Wipro Consumer Care & Lighting has announced its foray into packaged food business in India. The company has appointed Anil Chugh, currently the India & SAARC head of the Wipro Consumer Care business, to head the vertical. Also, Neeraj Khatri, head of Wipro Consumer Care's Philippines entity, has moved to the role of India & SAARC head of Wipro

Consumer Care business. Vineet Agrawal, CEO of Wipro Consumer Care & Lighting, said: "Our decision to enter the packaged food business would complement our existing categories in personal care, thus building a complete offering in the FMCG space in India."

Wipro Consumer Care &

Lighting had recorded a revenue of ₹8,634 crore for the financial year ended March 31.

It operates in personal wash products, toiletries, facial home care, electrical wire devices, domestic and commercial lighting, and seating solutions.

"Our leadership changes align with our ambitions of being a significant and leading player in FMCG space in all the markets we operate in," said Agrawal,

The company owns popular brands such as Santoor, premium personal care brand Yardley, Enchanteur, Hygienix, Chandrika, Glucovita, Safewash, Softouch, Giffy Maxkleen along with LED lights brand Wipro Garnet and male grooming brand Aramusk.



Steel Compound, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai – 400 063. Tel No: 022-67114444 | Fax No: 022-67114445 E-mail: investors.relations@compuageindia.com | Website: www.compuageindia.com

NOTICE FOR TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) Notice is hereby given to the Shareholders of the Company pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 and the Investor Education and Protectio Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from

The Rules contain provisions for transfer of all shares to Investor Education and Protectio Fund (IEPF) in respect of which dividends have not been paid or claimed by the

Adhering to the set requirements, the Company has communicated individually to a concerned Shareholders whose shares are liable to be transferred to IEPF account. The unpaid or unclaimed dividend for FY 14-15 (Final Dividend) will be due for transfer to IEPI account, accordingly, the shares too.

Further, full details have been uploaded on the website of the Company ww.compuageindia.com of such Shareholders alongwith shares liable for transfer

In case, the Company does not receive any communication from the concerne Shareholders by Monday, 17th October, 2022, the Company shall, thereafter, transfer the

shares to the IEPF account as per the stipulated procedure.

Shareholders may note that both unclaimed dividend and shares transferred to IEPF Account. ncluding benefits accruing on such shares, if any, can be claimed back by such Shareholde

om IEPF Authority by making application in IEPF-5, as prescribed under the Rules. In case the Shareholders have any queries on the subject matter and the Rules, they mucontact Registrar and Transfer Agent, Link Intime India Pvt. Ltd., at C-101, 247 Park, L. s. Marg, Vikhroli (West), Mumbai-400083, Tel No.: (022) 49186270, e-mai

iepf.shares@linkintime.co.in Hasti Pal

Place : Mumbai Date : 14th July, 2022





गार्डन रीच शिपबिल्डर्स एण्ड इंजीनियर्स लिमिटेड Garden Reach Shipbuilders & Engineers Ltd.

SPEARHEADING INDIGENOUS WARSHIP **DESIGN & CONSTRUCTION**

Launching of The Second Warship of Project 17A (Yard 3023)

Hon'ble Raksha Mantri Shri Rajnath Singh



HAR KAAM DESH KENAAM Garden Reach Shipbuilders & Engineers Ltd. (A Govt. of India Undertaking, Ministry of Defence) 61, Garden Reach Road, Kolkata-700024; E-mail: marketing@grse.co.in Visit us at: www.grse.in CIN No.: L 35111 WB 1934 GOI 007891

Streaming on YouTube "In Pursuit of Excellence and Quality in Shipbuilding"

Watch / /VF









सिंहगड किल्ला १६ जुलैपर्यंत पर्यटनासाठी बंद ठेवण्याची मागणी

मागील चार दिवसांपासून सिंहगड किल्लुयावर येणाऱ्या पाऊस सुरू आहे. तसेच पर्यटकांना १६ जुलैपर्यंत घाट माध्यावर पावसाने बंदी घालण्याची या पत्रातून चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे सिंहगड किल्लुयावर पायथ्यापासून

सिंहगडाकडे जाणाऱ्या ९ किमीच्या मार्गाला खडक कोसळण्याच्या भितीने वनविभागाने जिल्हा प्रशासनाला

इरडे धरणाचे सातही दरवाजे उघडले

चंद्रपूर, दि. १४ : मागील ४ दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसाने आता बुधवारी इरई धरणाचे एकूण सर्व सातही दरवाजे ९ मीटरने उघडण्यात आले आहेत. जिल्ह्यात सुरः असलेल्या दमदार पावसाने इरई धरणाचे ५ दरवाजे ०.५० मीटरने उघडण्यात आले होते. परंत्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पर्जन्यामळे

ते सर्व दरवाजे मीटरने

उघडण्यात आले आहेत.

पुणे, दि.१४ : शहरात पत्र लिहिले आहे. त्यात कार्यालयाला पत्र लिहिले स्वयंसेवकांची नियुक्ती केली विनंती केली आहे.

Siddhi Sanskruti Foundation ... बाबत

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की

सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्सुंबई विभाग, मुंबई हे वर

नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त

व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर

वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरच

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची

असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही

नोटीस प्रसिष्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या

कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर

आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत

कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजन

चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आर्देश

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य

मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०७/०७/२०२२ रोजी दिली.

for and on behalf of DIMPLE ARCADE PREMISES CHS LTD.

Hon. Secretary

(अक्षरी रूपये एक हजार फक्त)

अधीक्षक (न्याय शाखा),

बृहन्मुंबई विभाग, मुंबई

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

Mrs. Siddhi Sachin Padwal ... अर्जवार

न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रू. १०००/-

नमुना क्र. ७५

सार्वजनिक न्यासाचे नावः

चौकशी करणार आहेत:-

दिले जातील.

शिक्का

PUBLIC NOTICE

Mr. Ramkamal D. Bhagchandani, a member of the DIMPLE ARCADE Premises Co-Operative

Society Limited, having address at Thakur Complex, Kandivali East, Mumbai - 400101, and holding Shop Nos. 232, 234 & 235 in the building of the society, died on 10/05/2021. Mr. Vineet

the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are

received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and

interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt within the manner provided under the bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतनेस येथे सूचना देण्यात येत आहे मी, माझे अशील **श्रीमती रेखा दिपक शा**ह

व मोसम दिपक शाह हे स्वर्गीय श्री. दिपक एन. शाह यांचे कायदेशीर वारसदार आहेत जे

फ्लंट क्र.३०८, कल्पतरु एलिगंट, आकुर्ली क्रॉस रोड क्र.३, कल्पतरु टॉवर समोर

माझ्या अशिलांनी नमुद केले आहे की, स्वर्गीय श्री. दिपक एन. शाह यांचे निधन झाल्यानंतर

त्यांनी वर नमुद फ्लॅट श्री. निकुंत दिपक शाह यांच्या नावे दिनांक २३.०५.२०२२ रोजी मुक्तत

करारनामाद्वारे मुक्त केले आहेत, ज्या स्वर्गीय श्री. दिपक एन. शाह यांच्या कायदेशीर वारसदार

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत विक्री, बक्षीस, तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक्क

वारसाहक्क किंवा अन्य इतर प्रकारे काही दावा, अधिकार, हक्क, हित असल्यास त्यांनी लेखी

स्वरुपात आवश्यक दस्तावेजी प्राव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना सदर सूचना प्रकाशन तारखेपासून

सही / -

यद्वेश चंद्रा दुबे

ॲडव्होकेट व नोटरी

सी-२, हेमु क्लासिक इमारत, एलआयसी कार्यालयावर,

एस.व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४.

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN that my client Mr.Santosh

Dattaram Bane son of Late Mr.Dattaram Gopinath Bane and

Late Mrs.Pramila Dattaram Bane, having address at Room

No.2972, Bldg.No.40, 2nd floor, Abhyudaya Nagar, Prafulla

CHS Ltd., G.D.Ambedkar Marg, Kalachowki, Mumbai 400033

have applied for Loan from Bank on Room No.2972, Bldg.No.

40, 2nd floor, Abhyudaya Nagar, Prafulla CHS Ltd., G.D.

Any person/s having any claim on or to the above said

Room or any part thereof by way of sale, lease, lien, charge,

inheritance, mortgage, gift, trust or otherwise howsoever

are hereby required to make the same known in writing to

the undersigned with documentary evidence having their

office at 8, Kondaji Bldg. No.3, V.L.Pednekar Marg, Parel,

Mumbai 400012 within fifteen days from the date of

publication hereof, failing which, the process will be

completed without reference to such claim and the same

if any will be considered as waived.

Ambedkar Marg, Kalachowki, Mumbai 400033 in his name.

कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ येथील जागेचे मालक होते.

आहेत आणि सदर मुक्तता करारनामा नोंदणीकृत करण्यात आला होता.

१५ दिवसांत कळवावे. अन्यथा असे दावा नाहीत असे समजले जाईल.

मुंबई, आज दिनांकीत १५ जुलै, २०२२

Ramkamal Bhagchandani has made an application for transfer of the shares of the dec member to his/his name.

The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to

मंगळवारी जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांनी

घाट सार्वजनिकु न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई सारिमरा, सारिमरा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०.

परिसरातील करण्यासाठी चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक: ACC / X / 138 / 2022

वाहतूक नियंत्रित आम्ही अधिक

आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी,

तात्पुरती बंदी आवश्यक

आहे, असे वनविभागाच्या

आहे.

देण्यास

सांगितले

किल्लुयाला भेट

आहे, विशेषतः वीकेंडला जेव्हा पर्यटक हजारो व्यतिरिक्त, असतात. या सुरक्षितता प्रवाशांची सुनिश्चित करण्यासाठी आम्ही या स्थानांवर अतिरिक्त सावधगिरीची चिन्हे ठेवत आहोत. किल्लुयाकडे जाणार्या घाट विभागात किमान आठ ठिकाणी खडक पडण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक न्यास नोंवणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई नमुना क्र. ७५

सास्मिरा, सास्मिरा मार्ग वरळी, मुंबई-४०००३०.

बौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक: ACC / X / 116 / 2022 सार्वजनिक न्यासाचे नाव: Purvoday Pratishthan ... बाबत

Kamalkant R. Yadav ... अर्जदार सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर वौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

?) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय अ) जंगम मिळकत (वर्णन) : रू. १०००/-

(अक्षरी रूपये एक हजार फक्त) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिष्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०१/०२/२०२२ रोजी दिली.



सही/-अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंचणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

मुंबई येथील शहर दिवाणी न्यायालयात एस.सी. दावा क्र.३०४९/१९९५

गकरिता सी.पी.सी.चे ओ.व्ही, आर.२०(१-ए)) दावा सादर: २६ एप्रिल, १९९५ दावा दाखल: ५ मे, १९९५

दिवाणी प्रक्रिया १९०८ चे कलम २७, ओ.व्ही, आरआर.१,५,७ व ८ व ०.८, आर. न्त्रये सादर याचिकेच्या उत्तराचे समन्स श्रीमती सिसिली वर्गीस कदमथोत्तु, भारतीय नागरिक, मुंबई, निवासी पत्ता

५९, ग्रेट वेस्टर्न इमारत, महाराष्ट्र चेंबर कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई-४०००२३.

 श्री. रमणलाल जयशंकर त्रिवेदी (मयत) प्रौढ, भारतीय नागरीक, निवास नत्ताः त्रिवेदी इमारत, वल्लभभाई रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई-४०००५६. अ) अतुल त्रिवेदी, कर्ता, श्री. हिम्मतलाल जयशंकर त्रिवेदी एचयएफ. निवास पत्ताः त्रिवेदी इमारत, बल्लभभाई रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई-४०००५६.

श्रीमती सुश्मा विरेंद्रपाल वर्मा, भारतीय नागरिक, मुंबई, व्यवसायाने बिल्डर सुश्मा बिल्डर म्हणून नामे व्यवसाय, पत्ताः एस्प्लनेड मेन्शन, खोली क्र.३ एम.जी. रोड, मुंबई-४०००२३ ...प्रतिवादी

. 'त्यायालय कक्ष क.२ मधील पितामीन अधिकारी एच.एच.जे. थी. आर.आ . पाठारे यांचे दिनांक ८ जुलै, २०२२ रोजीचा आदेश) ज्याअर्थी वर नामित फिर्यांदीनी तम्ही वर नामित प्रतिवादींच्या विरोधात दावा संदर्भात सदर मा. न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे ज्याचा संक्षिप्त अहवाल

न) प्रतिवादींना महाराष्ट्र मालकी सदनिका (नियमन, विक्री, व्यवस्थापन आणि हस्तांतरण) अधिनियम, १९६३ आणि अर्बन लॅण्ड (सीलिंग ॲण्ड रेम्बलेशन) ॲक्ट, १९७६ अंतर्गत फ्लॅट क्र.२५, ५वा मजला, इमारत क्र.२, राधा कृष्ण नगर, अंधेरी (पूर्व), मंबई या जागेबाबत विक्री करारनामा करून आणि एम.ओ.एफ कायद्याच्या कलम ४ मध्ये प्रदान केल्याप्रमाणे नोंदणी करण्याचे तसेच त्यामधील पार्किंग लॉटसुद्धा फिर्यादीद्वारे खरेदी करण्यास मान्य प्रमाणे विक्रीसाठी योख करार अंमलात आणन्याचे त्यांच्या वैधानिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी य माननीय न्यायालयाने आदेश दिले आणि निर्देशित केले.

कोर्ट रिसीव्हर, हायकोर्ट, मुंबई किंवा इतर काही योग्य आणि योग्य व्यक्ती यांना फ्लॅट क्र.२५. ५वा मजला. इमारत क्र.२. राधा कष्णा नगर. अंधेरी (पर्व). मंबः सर्व अधिकारांसह पार्किंगची जागा येथील इमारतीच्या संदर्भात आदेश ४०, निया १. नागरी प्रक्रिया संहिता. १९०८ अंतर्गत रिसीव्हर नियक्त करा.

 ह) दाव्याची सनावणी आणि अंतिम निपटारा प्रलंबित आहे की प्रतिवादी, त्यांचे एजंट, नोकर यांना संबंधित फ्लॅट क्र.२५, ५वा मजला, इमारत क्र.२, राध कृष्णा नगर, अधेरी (पूर्व), मुंबई तसेच पार्किंग लॉट प्रतिवादींकडून वादीने खरेदी करण्याचे मान्य केले, यांच्या संदर्भात व्यवहार करणे किंवा विल्हेवाट लावणे, वेगळे करणे, भार टाकणे, वापरणे, तृतीय पक्षाचे हित निर्माण करणे याबाब कोणत्याही प्रकारे प्रतिबंधित करून कायमस्वरूपी मनाई आदेश जारी करून रोखण्यास माननीय न्यायालयाला आनंद होईल.

टाव्याची सगवणी आणि अंतिम निपटारा प्रलंबित आहे की प्रतिवादी, त्यांच एजंट, नोकर यांना संबंधित फ्लॅट क्र.२५, ५वा मजला, इमारत क्र.२, राधा कृष्णा नगर, अधेरी (पूर्व), मुंबई तसेच पार्किंग लॉट प्रतिवार्दीकडून वादीने खरेदी करण्याचे मान्य केले, यांच्या संदर्भात व्यवहार करणे किंवा विल्हेवाट लावण वेगळे करणे, भार टाकणे, वापरणे, तृतीय पक्षाचे हित निर्माण करणे याबाबत कोणत्याही प्रकारे रोखण्यास माननीय न्यायालयाला आनंद होईल.

वरील विनंती (ब) आणि (ड) नुसार अधातंरिम व अंतरिम सहाय्य प्रदान करणे

 सदर दाव्याचे शुल्क फिर्यादीस देण्यात यावे.) खटल्याचे स्वरूप आणि परिस्थितीनुसार असे इतर आणि पुढील सवलती मंजूर

हाला येथे समन्स देण्यात येत आहे की, सदर मा. न्यायालयासमक्ष १८ जुलै, २०२२ रोजी म. ११.००वा. व्यक्तिश: किंवा सदर प्रस्ताव सचनेसंदर्भात सर्व प्रशांची उत्तरे देख किल अशा विकलामार्फत किंवा असा एखादी व्यक्ती जो वर नमूद फिर्यादींच्या सर्व प्रमांग उत्तरे देऊ शकेल अशा इतर व्यक्तीसोबत उपस्थित रहावे आणि तमच्य उपस्थितीकरिता प्रस्ताव सूचनेच्या अंतीम निवारणासाठी तारीख निश्चित केली असल्याने तम्ही त्या तारखेला तमचे सर्व साक्षीदार सादर करावे आणि तम्हाला येथे सूचना देण्यात येत आहे की, वर नमूद तारखेला तुम्ही गैरहजर राहिल्यास प्रस्तावाच सूचना सुनावली जाईल आणि तुमच्चा गैरहजेरीत निर्णय दिला जाईल आणि तुमच्य प्रकरणाच्या पृष्टयर्थ तुमची इच्छा असल्यास फिर्यार्दीच्या प्रकरणासंदर्भातील पुराव समाविष्ट दस्तावेज जर तुमच्या ताब्यात असतील तर ते तुमच्या विकलासह पाठवावेत माझ्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी देण्यात आले.

भाज दिनांक १३ जुलै, २०२२ शिक्षा

निबंधकाकरित शहर दिवाणी न्यायालय, मुंब अरुण **पानिकर,** याचिकाकर्तांचे वकील चेंबर क्र.२, ४था मजला, मस्जिद मनोर, १६, होमी मोदी स्ट्रीट, बॉम्बे हाऊसजवळ, फोर्ट, मुंबई-४०००२३.

Advocate High Court 8, Kondaji Bldg. No.3, V.L.Pednekar Marg, Parel, Mumbai 12.

Sd/-

Rakesh P. Dooa

पवना धरणात

Date -

४२ टक्के पाणीसाठा दि.१४

चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मागील चोवीस तासात १४९ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ५.६९ टक्क्यांनी असून धरणात वाढला 85.36 टक्रे एकूण पाणीसाठा आहे. पिंपरी चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. महापालिका सध्या धरणातून ५१० एम एलडी पाणी उचलते.

<u>इक्कीटास स्मॉल फायनान्स बॅक लि.</u> (पुर्वीची इक्वीटास फायनान्स लि.)

ीकृत कार्यालय : क्र.७६९, रयेन्सर प्लाझा, ४था मजला, फेझ-२, अन्ना सलाई, चेन्नई,

तामिळनाडू -६००००२. तूर.:०४४-४२९९५०००, ०४४-४२९९५०५० मागणी सूचना

सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदारांनी इक्कीटास हौसिंग फायनान्स लिमिटेड (इएचएफएल)/इक्कीटास **फायनान्स लिमिटेड (इएफएल)/इक्कीटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (ईएसएफबी)** यांच्याकडून कर्ज घेतले आहे. सदर कर्जदार यांनी त्यांच्या कर्ज खात्याची रक्कम व हफ्ते भरणा करण्यात कसूर केली आहे, म्हणून आरबीआयद्वारे वितरीत मार्गदर्शनानुसार त्यांचे कर्ज खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटस्मध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. प्रतिभूत मालमत्ता, कर्ज व तारखेला देय एकूण थकबाकी रकमेचे तपशील खाली नमुद केले आहे. कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सचित करऱ्यात येत आहे की. प्राधिकृत अधिकारी हे खालील स्वाक्षरीकर्ता असून प्रतिभूत धनकोंच्या वतीने सरफायसी कायदा २००२ च्या तरतुदीअंतर्गत खालील कर्जदारांच्या विरोधात कारवाई प्रारंभ केली आहे आणि सदर मालमत्तेसह व्यवहार करू नये, सदर सूनचेपासून ६० दिवसांत त्यांच्या नावा समोर) नमुद् थकबाकी रक्कम जमा न केल्यास खालील स्वाक्षरीकर्त्यांकडून मालमत्तेचा ताबा घेऊन विक्री करण्यासह सरफायसी कायद्याचे कलम १३ चे उपकलम (४) अन्वये एक किंवा अधिक अधिकारांचा वापर केला जाईल.

11. 41.6 (1.14.4) 14.44 14.11 14.1 14.1 14.1 14.1								
कर्जदार/जामिनदारांचे	मागणी सूचना	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन						
नाव (शाखेचे नाव)	दिनांक व रक्कम	(स्थावर मालमत्ता)						
शाखा: कल्याण	१७.०६.२०२२	निवासी फ्लॅट अर्थात फ्लॅट क्र.१०२, जमीन एम.एच.क्र.१२१/बी/११, तेलिपाडा, क्षेत्रफळ						
L.No.:VLPHKLYN0001753	ਬ	सुमारे ५०४.०० चौ.फु., १ला मजला, आर.सी.सी. इमारत, साईकृपा इमारत म्हणून ज्ञात						
अर्जदार: श्री. यशवंत	रु.७१५६८४/-	इमारत, एम.एच.क्र.१२१, तेलिपाडा, बिगरशेत जमीन सर्व्हे क्र.११, हिस्सा क्र.१ पैकी,						
माहेसुनी		सीटीएस क्र.८८४३, महसुल गाव कामतघर, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या						
सह-अर्जदार: श्रीमती उमा		मर्यादेत, भिवंडी, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे आणि चतुसिमा: पुर्वेस: परिसर; पश्चिमेस:						
माहेसुनी		सुरेश पाटील यांच्या मालकीचे फ्लॅट; उत्तरेस: रघु पुजारी यांचे मालकीच्या फ्लॅट;						
		दक्षिणेसः गंगाराम मित्तापेली यांची मालमत्ता.						
ठिकाण : रत्नागिरी, दिनांक: १५.०७.२०२२ प्राधिकृत अधिकारी, इक्रीटास स्मॉल फायनान्स बँक लि.								

PUBLIC NOTICE

Mr. Ramankutty Nair, son of K. Madhavan Nair, a member of the TORANA Co-Operative Housing Society Limited, having address at Sarova Complex, Samata Nagar, Kandivali East, Mumbai - 400101, and holding Flat No.E-2/203, in the building of the society, died on 12/03/2019, without making any nomination. Mr. Pravin Nair K. & Mr. Prasanth K. has made an application for transfer of the shares of the deceased member to his/her name. The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the share received within the period prescribed above, the society shall be free to deal with the snares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/fobjections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period. for and on behalf of TORANA CHS LTD.

Hon. Secretary

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतनेस येथे सूचना देण्यात येत आहे मी, माझे अशील <mark>श्री. निकृंज दिपक शा</mark>ह व मोसम दिपक शाह हे स्वर्गीय श्री. दिपक एन. शाह यांचे कायदेशीर वारसदार आहेत उ फ्लॅट क्र.सी/८०१, भारत अपार्टमेंट, मार्वे रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ येथील जागेचे मालक होते.

माझ्या अशिलांनी नम्द केले आहे की, स्वर्गीय श्री. <mark>दिपक एन. शाह</mark> यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी वर नमुद फ्लॅट **श्रीमती रेखा दिपक शाह** यांच्या नावे दिनांक २३.०५.२०२२ रोजी मुक्तता करारनामाद्वारे मुक्त केले आहेत, ज्या स्वर्गी**य श्री. दिपक एन. शाह** यांच्या कायदेशीर त्रारसदार आहेत आणि सदर मुक्तता करारनामा नोंदणीकृत करण्यात आला होता.

नर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत विक्री, बक्षीस, तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक्क वारसाहक्क किंवा अन्य इतर प्रकारे काही दावा, अधिकार, हक्क, हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना सदर सूचना प्रकाशन तारखेपास् १५ दिवसांत कळवावे. अन्यथा असे दावा नाहीत असे समजले जाईल.

मुंबई, आज दिनांकीत १५ जुलै, २०२२

सही/-यद्वेश चंद्रा दुबे ऑडव्होकेट व नोटरी

सी-२, हेमु क्लासिक इमारत, एलआयसी कार्यालयावर, एस.व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४.

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT our client — MRS. HIRA BALU AGAWANE is intending to sell her Property i.e. ROOM NO. A-7 IN CHARKOP [1] ADARSH CO-OP. HSG. SOC. LTD., SITUATED AT PLOT NO. 360, RSC-38, SECTOR NO.: 3, CHARKOP, KANDIVALI [W], MUMBAI – 400067, area admeasuring 2sq. mtrs. built up. More particularly descried in the schedule mentioned

Originally the said ROOM was allotted to MR. ASHOKKUMAR J. SHUKLA by the society/MHADA. MRS. HIRA BALU AGAWANE has purchased the said room from MR. ASHOKKUMAR J. SHUKLA by way of agreement dated

The Original allotment letter in respect of allotment of ROOM NO. A-7 The Original allotheric letter in respect of allotheric or Room No. A-7 ssued in favour of MR. ASHOKKUMAR J. SHUKLAby MHADA is misplaced and not traceable. Therefore, the necessary complaint is lodged with the Kandivali Police Station and to that effect the certificate is issued by the Kandivali Police Station bearing NC no. 18704/2022 dated 08.07.2022.

MRS. HIRA BALU AGAWANE has agreed to sale, transfer the said room and shares and membership of the society. Any person having or claiming any right, title, interest of any type in the above property or any part thereof by way of inheritance tenancy, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance of any nature whatsoever including any by way of any lien over the said ROOM or allotment letter i.e. above mentioned property is hereby required to intimate the same to the undersigned together with the documents. required to intimate the same to the undersigned together with the documents on the basis of which such claim and made within 14 days from the date of publication of this notice failing which our clients shall complete the transaction without reference to such claim and claims of such persons shall be treated as waived and not binding on our clients.
: SCHEDULE OF PROPERTY ABOVE REFFERRED TO:

ALL THAT PIECE AND PARCEL OF THE ROOM NO. A-7 IN CHARKOP [1] ADARSH COOP. HSG. SOC. LTD., SITUATED AT PLOT NO. 360, RSC-38, SECTOR NO.: 3, CHARKOP, KANDIVALI [W], MUMBAI – 400067, area admeasuring 25 sq. mtrs. built up. Constructed on the Land Bearing C.T.S NO. 1C/1 of Village- Kandivali, Taluka - Borivali, Mumbai Suburban District together with soil, subsoil, of the said ROOM and along with the common use and enjoyment of passage and open space.

Mr. NAVIN C. SHETH

Advocate High Court D/13, Plot No, 507, Sector 5, Mahalaxmi C.H.S. Ltd., Charkop, Kandivali [W], Mumbai-400 067 Place : Mumbai Dated: 15-07-2022

COMPUAGE INFOCOM LIMITED प्रोआयएन: एल४९९९९एमएच१९९९पीएलसी१३५९१४ नोंदणीकृत कार्यालयः डी-६०१/६०२ व जी-६०१/६०२, लोटस कॉर्पोरेट पार्क, ग्रॅहम फर्थ स्टिल कंपाउंड,

पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३. दूर.:९१-२२-६७११४४४४, फॅक्स: ९१–२२–६७११४४४५, **ई–मेल:investors.relations@compuageindia.com**

मुंतवणूक शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये कंपनीचे समभागाचे हस्तांतरणाकरिता सूचना

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४(६) आणि गुंतवणूक शिक्षण व संरक्षण निष्ठी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६, वेळवेळी सुधारितप्रमाणे कंपनीच्या भागधारकांना

सलग वर्षे किंवा अधिक कालाकरिता भागधारकाद्वारे दावा न केलेले किंवा देण्यात न आलेल्य ाभांशासंदर्भात गुंतवणूक शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये सर्व शेअर्स हस्तांत मद आवश्यकतानसार कंपनीने आयर्डपीएफ खात्यात हस्तांतरीत होण्यास ज्या भागधारकांचे शेअर्स पार

गहेत त्या सर्व भागधारकांना व्यक्तिश्र कळविले आहे. वित्तीय वर्ष २०१४–१५ (अंतिम लाभांश) करित देण्यात न आलेले किंवा दावा न केलेले लाभांश आयर्डपीएफ खात्यात शेअर्सेसह हस्तांतरणास देय

www.compuageindia.com वेबसाईटवर अपलोड केले आहे. जर कंपनीला दिनांक सोमवार १७ ऑक्टोबर २०२२ पर्यंत संबंधित भागधारकांकडन कोणताह म्त्रव्यवहार प्राप्त न झाल्यास कंपनीद्वारे विहित प्रक्रियेनुसार आयईपीएफ खात्यात शेअर्स हरेतांतरीत केव

गागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, दावा न केलेले लाभांश व शेअर्स दोन्ही आयईपीएफ खात्यात अश भेअर्स्चरील सर्वे लाभासह हस्तांतरीत केल्यानंतर त्यावर नियमाअंतर्गत विहितप्रमाणे आयईपीएफ-

मध्ये अर्ज करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून भागधारकांना पुन्हा दावा सांगता येईल. ग प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास भागधारकांनी कृपया संपर्क निबंधक व हस्तांतरप ग्रतिनिधी **लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि.,** सी–१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.) मुंबई–४०००८३, दूर:०२२–४९१८६२७०, ई–मेल:<u>iepf.shares@linkintime.co.in</u>

कॉम्प्युएज इन्फोकॉम लिमिटेडकरि सही / देनांकः १४ जुलै, २०२२ कंपनी सचि

AngelOne Angel One Limited

(formerly known as Angel Broking Limited)
CIN: L67120MH1996PLC101709

Regd. Office: G-1, Ackruti Trade Centre. MIDC, Road No-7, Andheri (E),
Mumbai - 400 093 Tel: (022) 86070100 | Fax: (022) 88070107

Corporate Office: 8th Floor, Ackruti Star, Central Road, MIDC, Andheri (E),
Mumbai-400 093. Tel: (022) 40003800 | Fax: (022) 38357899

Website: www.angelone.in | Email: investors@angelbroking.com

EXTRACT OF THE STATEMENT OF THE UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2022

Sr. No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
		30-Jun-22	31-Mar-22	30-Jun-21	31-Mar-22
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Revenue from operations	6,697.60	6,712.78	4,626.68	22,586.05
2	Profit before tax	2,426.37	2,743.14	1,622.25	8,367.11
3	Loss after tax from discontinued				
	operations	(0.60)	(0.62)	(0.64)	(2.51)
4	Profit for the period	1,815.05	2,046.94	1,213.67	6,248.05
5	Total Comprehensive Income for the				
	period	1,807.15	2,046.38	1,207.27	6,237.74
6	Equity Share capital	830.72	828.59	823.70	828.59
7	Other Equity				15,015.18
8	Earnings per equity share				
	(FV Rs. 10 each)				
	(not annualised for interim period)				
	Basic EPS from continuing operations		24.72	14.80	75.75
	Diluted EPS from continuing operations	21.34	24.31	14.59	74.47
	Basic EPS from discontinuing operations	(0.01)	(0.01)	(0.01)	(0.03)
	Diluted EPS from discontinuing operations	(0.01)	(0.01)	(0.01)	(0.03)
ı	Basic EPS from total operations	21.87	24.72	14.79	75.72
ı	Diluted EPS from total operations	21.33	24.30	14.58	74.44
ı	Debt Equity Ratio	0.71 Times			0.79 Times
ı	Debt Coverage Service Ratio	14.4 Times			13.23 Times
ı	Interest Service Coverage Ratio	13.25 Times			12.65 Times

EXTRACT OF THE STATEMENT OF THE UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2022

Sr. No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
		30-Jun-22	31-Mar-22	30-Jun-21	31-Mar-22
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total revenue from operations	6,803.16	6,767.11	4,687.78	22,814.04
2	Profit before tax	2,387.82	2,704.86	1,578.64	8,230.47
3	Profit for the period	1,783.26	2,022.63	1,178.52	6,148.67
4	Total Comprehensive Income for				
	the period	1,775.62	2,022.08	1,172.41	6,138.82
5	Equity Share capital	830.72	828.59	823.70	828.59
6	Other Equity				14,627.07
7	Earnings per equity share (FV Rs. 10 each)				
	(not annualised for interim period)				
	Basic EPS	21.49	24.42	14.36	74.52
	Diluted EPS	20.96	24.01	14.16	73.25

rise auves is at exulacion the detailed format of unaudited consolidated and standalone financial results for the quarter ended on 30 June 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 and 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited Financial Results for the quarter ended on 30 June 2022 is available on the website of National Stock Exchange of India i.e. www.nseindia.com and Bombay Stock Exchange of India i.e. www.bseindia.com and on the website of the Company i.e. www.angelone.in The above is an extract of the detailed format of unaudited consolidated and standalone financia

Date: 14 July 2022

(Formerly Known as Angel Broking Limited

Dinesh Thakka Chairman and Managing Director

फॉर्म क्र. आयएनसी - १९

(कंपन्या (संस्थापन) नियम, २०१४ चे नियम २२ अंतर्गत) बाद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपन्या काबदा, २०१३ चे अनुच्छेद ८ चे उप अनुच्छेद (४) (२) बांच्या अनुपालनांतर्गत **अंडिनो रिसर्च फाऊंडेशन**, कंपन्या काबदा, २०१३ अंतर्गत नोंदणीकृत एक सेक्शन ८ कंपनी बा कंपनीचे सेक्शन ८ कंपनी या ऐक्जी लिमिटेड हा शब्द समाविष्ट करून किंवा अन्य प्रकारे. तिच्या नावामध्ये प्रायव्हेट लिमिटेड हे शब्द समाविष्ट करून परिवर्तन करण्याकरिता क्षेत्रीय संचालक, मुंबई यांच्याकडे अर्ज

करण्यात आला आहे. कंपनीची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे

वैज्ञानिक व तांत्रिकी संशोधन प्रारंभ करणे. हाती घेणे. चालवणे. कार्यरत होणे. प्रोत्साहन देणे. सहाय्य. उत्तेजन ्रेण, अर्थपुलवा कर्मण व आयोजित करणे, भारत/पारेशातील सर्व प्रकाच्या, पार्ट्यक्रिक, सालारी देणे, अर्थपुलवा करणे व आयोजित करणे, भारत/पारेशातील सर्व प्रकाच्या, पार्ट्यक्राक्रिक, सालारी वसुलीविषयक, व्यावसायिक, वित्तीय, कृषी, वैद्यक्रीय, उद्योग, खनीकर्म, तांत्रिकी व वैज्ञानिक अञ्चणी । प्रकरणे यांच्यापर्यंत मर्यादित नव्हे, तांत्रिकी संशोधन, विकास, प्रयोग, अन्वेषण, चौकशी, अभ्यास, प्रकल्प, विश्लेषण, परीक्षण, सर्वेक्षण व चाचण्या करणे.

प्रस्तावित कंपनीच्या मसुद्याचे ज्ञापन व संस्थापन समयलेखाची प्रत कार्यालय पत्ता : जी - १, एमआयडीसी महाकाली गुंफा मार्ग, ॲंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३ येथे परीक्षण करता येऊ शकेल.

याद्वारे सूचना ट्रेण्यात येत आहे की, सदर अजीसंदर्भात कोणाही व्यक्ती, संस्था, कंपनी, कॉर्पोरेशन वा बॉडी कॉर्पोरेट यांची कोणतीही हरकत असल्यास त्यांची हरकत लिखित स्वरूपात क्षेत्रीय संचालक, गुंबई यांच्याकडे सदर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून तीस दिवसांच्या आत, प्रादेशिक संचालकांना संबोधित पत्राद्वारे, एव्हरेस्ट, ५ वा मजला, १०० मरीन ड्राइव्ह, गुंबई - ४०० ००२ येथे पाठवावी ज्याची एक प्रत अर्जदारांना जी - १, एमआबडीसी, महाकाली गुंफा मार्ग, अंधेरी (पूर्व), गुंबई - ४०० ०९३ येथे पाठवावी.

अर्जदारांची नावे १. गुलु मिरचंदानी २. विजय मनसुखानी

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI (Bandra Branch) Revision Application No.88 of 2021

EX-213, EX-220, EX-136 & EX-144 R.A.E. & R. SUIT NO.2185 OF 1980 Shri R. P. Saple

Shri Hemant Radhakrishna Sapale, aged: 71 years, Occ.: Business, r/o Parvati Niwas, 3rd Floor, Mahant Road ension, Vile Parle (E), Mumbai 400057, Email: Nil, Cell:8879002509 V/s.

Shri R. D. Sabnis l (a) Shri Suresh D. Sabnis

 (b) Shri Wankatesh Devidas Kamat. 1 (d) John Vyariatesh Devious Ramai, aged: 47 years, Occ.: Service, r/o Navsamaj Cooperative Housing Society Limited, Building No.3 'E' Wing, Gr Floor, Flat No.2, 141 Dayaldas (Gujarati Society) Road, Vile Parle (E), Mumbai 400057 and Illegal Occupant of Tenement No.4 of Parvati Niwas, Gr. Floor Mahant Road Ext., Vile Parle (E), Mumbai-400057, Email & Cell:

Not Known and as C.A. of Respondent Nos.2 (b), 2 (c) & 3 below Shri Devidas Vvankatrao Kamat 2 (b). Smt. Manali Dilip Nadkami nee Trupti Devidas Kamat, Aged: 45 years Occ: Housewife, residing at A-4/9, Shriram Garden No. /77/2B, Dattanagar Road, Bharati Vidyapeeth, Katraj,

2 (c), Shri Pradip Devidas Kamat,

aged 41 Years, Occ.: Nil, r/o Navsamaj Coop. Housing Society Ltd Building No.3 'E' Wing, Gr. Floor, Flat No.2, 141 Dayaldas (Gujarati Sty) Road, Vile Parle (E), Mumbai400057, Email& Cell-Not Known 3. Smt. Aruna Devidas Kamat The Respondent Nos.2 (b) & 2 (c) abovenamed

Additional Registra

Whereas the Applicant abovenamed has filed this Revision Application against Respondents praying that this revision be admitted and record and proceedings of above suit and R.A.D. Suit 278/1998 be called for by this Hon'ble Court; and impugned orders dated 21/09/2021 below EX-213, dated 1/10/2021 below EX-220, dated 5/8/2021 below EX-136 and 9/8/2021 below EX-144 be set aside and four applications at EX-213, EX-220, EX-136 and EX-144 be allowed and hearing and disposal of this revision be expedited as above suit is High Court expedited by general direction and Applicant is a senior citizen and for other reliefs

You are hereby notice to appear in this Court in person or by pleader duly instructed on the 19-07-2022 at 2:45 p.m. in Court Room No.41, Court of Small Causes, Bandra Branch, Bhaskar Building, Anant Kanekar Marg, Bandra (East), Mumbai 400051 to show cause against application ailing wherein, the said application will be heard and determined Ex-parte.

Given under the seal of the Court, this 15th November, 202: (M. K. Shringare)

Place: Mumbai **RELIANCE**

रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कं. लि. ११वा मजला, नॉर्थ साईड, आर-टेक पार्क, पश्चिम द्रुतगती महामार्ग गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३.

ताबा सूचना (पाहा नियम ८(१)) (स्थावर मालमत्तेकरिता)

त्याअर्थी, रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लि. (आरएआरसी०५९ (आरएचडीएफसी एचएल) ट्रस्ट) यांनी दिनांक २९/०३/२०१९ रोजीचे करारनामानुसार रेलीगेअर हाऊसिंग डेव्लपमेंट फायनान्स **कॉर्पोरेशन लिमिटेड** यांच्याकडून वित्तीय मालमत्ता प्राप्त केली आहे. खालील स्वाक्षरीकर्ता ह सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शेन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिट इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत रिलायन्स हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेंडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ (अधिनियम) च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक १९.०१.२०१९ रोजी मागणी सूचना वितरीत केली होती, त्या सूचनेनुसार **अंकिता सचिन खेडकर आणि सचिन** दत्तात्र<mark>य खेडकर, दोघांचा पत्ता:</mark> एच.क्र.१००७, विक्रमगड, तालुका विक्रमगड, विक्रमगड ठाणे महाराष्ट्र-४०१४०५ <mark>आणि दुसरा पत्ता:</mark> फ्लॅट क्र.११८, १ला मजला, डी विंग, रामचंद्र संकुल म्हणून ज्ञात इमारत, भुमापन क्रमांक क्र.३, मौजे विक्रमगड, तालुका मौजे विक्रमगड, जिल्हा पालघर (कर्जदार) व (सह-कर्जदार) यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम ह. १०,६०,४३६. ४४ (रुपये दहा लाख साठ हजार चारशे छत्तीस आणि पैसे चव्वेचाळीस फक्त) ही रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार/जामीनदार/तारणकर्ता हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/ जामीनदार/तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा सांकेतीक ताबा दिनांक १२ जलै. २०२२ रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार/जामीनदार/तारणकर्ता आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लि. यांच्याकडे **रु.१०,६०,४३६.४४ (रुपये दहा लाख साठ हजार चारशे छत्तीस आणि पैसे चच्चेचाळीस फक्त)** आणि १८.०१.२०१९ पासून त्यावरील करारदराने पुढील व्याज व प्रासंगिक खर्च व शल्क ही सकम जमा करावी.

कर्जदार यांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात जयद्याच्या कलम १३(८) ची तस्तूद आहे. जर कजेदारानी विक्रीकरिता निश्चित तारखेपूर्वी कोणत्याह वेळी आरएआरसीकडे संपूर्ण देय रक्कम तसेच त्यावरील शुलक, खर्च इत्यादी जमा केल्यास प्रतीभृत मालमत्तेची आरएआरसीकडून विक्री किंवा हस्तांतर केले जाणार नाही आणि प्रतीभूत मालमत्तेच्ये विक्रीकरिता आरएआरसीकडून कोणतीही कारवाई केली जाणार नाही.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

पलॅट क्र.११८, क्षेत्रफळ ५६.२२ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, १ला मजला, डी विंग, रामचंद्र संकुल म्हणून ज्ञात इमारत, भुमापन क्रमांक क्र.३, मौजे विक्रमगड, तालुका मौजे विक्रमगड, जिल्हा पालघर येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. ठिकाण: विक्रमगड, जिल्हा पालघर प्राधिकत अधिकारी

ं मे. रेलिगेअर हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड दिनांक: १२.०७.२०२२

(व्हीसी) /अन्य दकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

टीसीएफसी फायनान्स लिमिटेड सीआवएन: एल६५९९०एमएच१९९०पीएलसी०५७९२३ नोंदणीकृत कार्यालय: ५०१-५०२, रहेजा चेंबर्स, फ्री प्रेस जनरल मार्ग, नरिमन पाँईट, मुंबई-४०००२१.

दूर.:०२२-२२८४४७०१/०७३६, ई-मेल:investorservices@tcfcfinance.com, वेबसाईट:www.tcfcfinance.com ३१वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

वेथे सुचना देण्यात येत आहे की**, टीसीएफसी फायनान्स लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ३१वी वार्षिक प्तर्वसाधारण सभा (एजीएम) **सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२** रोजी **स.११.००वा.**(भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरर्न्सींग

महकार मंत्रालवादारे (एमसीए) दारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२१ अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० व १३ जानेवारी, २०२१ आणि अन्य इतर लागु तरतुदी आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत दिनांक १२ मे, २०२०, दिनांक १५ जानेवारी, २०२१ आणि दिनांक १३ में, २०२२ (सेवी परिपत्रके) नुसार एजीएम सूचना व वार्षिक अहबत २०२१ – २२ हे ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले जातील. एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२१-२२ पाठविण्याची प्रक्रिया कंपनीने १४ जुलै, २०२२ रोजी पुण केली आहे. सदस्योंनी नोंद <mark>घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२१-२२ च्या वास्तविक प्रती</mark>

पाठविता येणार नाहीत. एजीएम व्हीसी/ओएव्हीएममार्फत होणार असल्याने परिपत्रकानसार सदस्यांची वास्तविक उपस्थिती आवश्यव नाही. तदनसार प्रॉक्सीची नियक्ती एजीएमकरिता उपलब्ध असणार नाही.

उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या http://www.tcfcfinance.com/wp-content/uploads/2022/07 Final TCFC AR2021-22.pdf वेबसाईटवर व स्टॉक एक्सचेंजच्या बीएसई लिमिटेडच्य www.bseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या https:// www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ नुसार आणि त्यातील नियमानुसार आणि सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन २०१५ चे नियम ४४ नसार कंपनीने सदस्यांना ३१व्या एजीएममध्ये त्यांचे मत विद्यत स्वरूपात देण्याकरिता नॅशनर सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्याद्वारे सुविधेमार्फत व्यवसायावर विचार विमर्ष करण्यासार्ट रिमोट ई-वोटिंग प्रणाली प्रस्तावित केली आहे.

प्रदस्यांनी खालील बाबींची नोंद घ्यावी:

न. रिमोट ई-वोटिंग माहिती हे एजीएम सूचनेचा भाग असून व्हीसी स्वरुपात एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी व एजीएममध्ये मतदान करण्यासाठी एजीएम सूचनेत माहिती नमुद आहे

१ ऑगस्ट, २०२२ रोजी कंपनीचे भागभांडवलातील त्यांच्या शेअर्सच्या सरासरीवर सदस्यांचे ई-वोटिंग अधिकार असतील. जर कोणी व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य आला असल्यास आणि निश्चित तारखेला भागधारणा घेतली असेल त्यांनी एजीएम सचनेत नमदप्रमाणे ई वोटिंगकरिता माहितीचे पालन करावे.

रिमोट ई-वोटिंग कालावधीत ४ ऑगस्ट, २०२२ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि ७ ऑगस्ट, २०२२ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. ७ ऑगस्ट, २०२२ रोजी सायं.५.००वा.नंतर एनएसडीएलद्वारे ई-वोटिंग बंद केले जाईल.

नोंद तारीख अर्थात सोमवार, १ ऑगस्ट, २०२२ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणान् कंपनीच्या सदस्यांना रिमोट ई-वोटिंगने किंवा एजीएममध्ये ई-वोटिंग प्रणालीने मत देण्याचा अधिकार असेल. रिमोट ई-बोटिंगने मत दिल्यानंतरही सदस्यास एजीएममध्ये सहभागी होता येईल परंत एजीएममध्ये पन्हा मत

ई-वोटिंगमार्फत मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध असेल आणि जे सदस्य रिमोट ई-वोटिंगमध्ये मत देणार नाहीत त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहुन ई-वोटिंगने मत देता येईल.

एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत व एनएसडीएल ई-वोटिंग प्रणालीने ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावे.

व्हीसीमार्फत एजीएममध्ये सहभागी होण्यास व विद्युत स्वरुपाने मतदान करण्याच्या सुविधेबाबत काही प्रश्न असल्यास **श्री. सागर घुडाते,** वरिष्ठ व्यवस्थापक (एनएसडीएल), नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मंबई-४०००१ येथे कळवावे किंवा evoting@nsdl.co.in वर ई-मेल पाठवावा किंवा संपर्क क्र.०२२-२४९९४३६० व टोल फ्री क्र.१८००-१०२०-९९०/१८००-२२४-४३०.

टीसीएफसी फायनान्स लिमिटेडकरित सही/-

देनांक: १४ जुलै, २०२२

किंजल शेर कंपनी मचि